



(०२३५८) २८२३८७

अंक ४९/२०१८

दिनांक १९/०६/२०१८

कालावधी ५ दिवस

डॉ. सुभाष चव्हाण,
विभाग प्रमुख,
कृषिविद्या विभाग
९४२२४३१०६७

डॉ. विजय मोरे,
नोडल ऑफिसर,
कृषिविद्या विभाग
९४२२३७४००९

प्रा. विरेश चव्हाण,
तांत्रिक अधिकारी,
कृषिविद्या विभाग
९४२२०६५३४४

मागील हवामान आठवडा सारांश	
दि. १५/०६/२०१८ ते १९/०६/२०१८	
पाऊस (मिमी)	: ६०.०
पाऊस (मिमी) १/१/१८ पासून	: २७६.७
पाऊस (मिमी) (गेल्या वर्षी)	: ४२६९.८
कमाल तापमान (अं.से)	: ३०.२-३८.०
किमान तापमान (अं.से)	: २२.४-२७.८
सकाळची सापेक्ष आर्द्रता (%)	: ७२-९६
दुपारची सापेक्ष आर्द्रता (%)	: ४१-८२
वाच्याचा वेग (किमी/तास)	: ३.२-६.४

हवामान पूर्वानुमान (२०/०६/२०१८ सकाळी ८:३० पासून २४/०६/०६२०१८ सकाळी ८:३० वाजेपर्यंत)						
हवामानाचे घटक	:	२०/०६	२१/०६	२२/०६	२३/०६	२४/०६
पाऊस (मिमी)	:	३०	२५	८०	४०	५७
कमाल तापमान (अं.से)	:	३३	३३	३४	३३	३२
किमान तापमान (अं.से)	:	२६	२६	२५	२४	२४
मेघाच्छादन (ऑक्टा)	:	४	७	८	८	७
सकाळची सापेक्ष आर्द्रता (%)	:	८९	९०	९०	९२	९२
दुपारची सापेक्ष आर्द्रता (%)	:	८५	८५	८६	८७	८७
वाच्याचा वेग (किमी/तास)	:	००२	०१०	०१३	००६	००४
वाच्याची दिशा	:	नै.प.	नै.द.	नै.द.	नै.द.	नै.प.

हवामान पूर्वानुमान कृषि सल्ला:

दिनांक २० ते २४ जून २०१८ पर्यंत पावसाची शक्यता आहे. दिनांक २० ते २४ जून २०१८ पर्यंत अवकाश मेघाच्छादित राहिल. दिनांक २० ते २४ जून २०१८ पर्यंत वाच्याचा वेग २ ते १३ किमी प्रति तास राहिल.

पिक	पिक अवस्था	कृषि सल्ला
भात	पुर्वतयारी	<ul style="list-style-type: none"> भाताच्या पिकाच्या रोपवाटिकेला पाण्याचा जास्त ताण पडला असल्यास पाणी देण्याची व्यवस्था करावी. बांधावरील खेडकडयांचा बदोवस्त करावा त्यासाठी १ किलो शिजलेल्या भातामध्ये ७५ टक्के पा.मि. ऑसिफेट पावडर ७५ ग्रॅम किंवा पा.मि. कार्बारिल भूकटी १०० ग्रॅम टाकून विषारी अमिष तयार करावे. या मिश्रणाच्या साधारणपणे १०० गोळया तयार करून प्रत्येक बिळाच्या आत तोंडाशी एक गोळी ठेवावी व बीळ बुजवावे, दुसऱ्या दिवशी जी बीळे उकरली जातील अशा विळात परत अमिष वापरावे.
आंबा, काजू	लागवड	<ul style="list-style-type: none"> फलझाडांची लागवड करावयाच्या जागेवर साफ सफाई करून जेव्हा अंतावर १० X १० मीटर (धन लागवडीसाठी १० X ५ मीटर) आणि चिकू लागवडीसाठी १० X १० मीटर अंतरावर १ X १ X १ मीटर आकाराचे आणि काजूसाठी ७ X ७ मीटर अंतरावर ०.६ X ०.६ X ०.६ मीटर आकाराचे खड्डे खणून ते चांगली माती आणि ३-४ घमेले शेणुखत, २ किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि वाळवीच्या नियत्रणासाठी १०० ग्रॅ. फॉलीडॉल पावडर किंवा ५० ग्रॅम दाणेदार क्लोरोफायरीफॉस या मिश्रणाने भरून ठेवावेत. पावसाच्या सुरुवातीला काजू आणि आंबा झाडांना खोडीकीडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. यासाठी बागेमध्ये प्रकाश सापल्याचा वापर करून जे किटकनाशक जमा होतील ते किटकनाशक मिश्रीत पाण्यात बुडवून नष्ट करून टाकावेत. तयेच खोडिकडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास ज्याडिकाणी प्रादुर्भाव झाला असेल त्याठिकाणी साल १५ मि.मि. पटाशीच्या सहाय्याने काढून खोड किडीला मारून टाकावे. नंतर हा भाग क्लोरोपायरीफॉस (२० टक्के प्रवाही) ५ मि.लि. प्रति लिटर या प्रमाणात द्रावण तयार करून प्रादुर्भित भाग त्या द्रावणाने चांगला भिजवावा. तसेच क्लोरोपायरीफॉस (२० टक्के प्रवाही) १० मि.लि. + ५० मि.लि. रॅकेले खोडिकडीच्या लिंगामध्ये ओतावे.
नारळ/सुपारी	—	<ul style="list-style-type: none"> नारळावरील गेंडांगुंगा या किंडीच्या नियत्रणासाठी बागेमध्ये शेणुखताच्या खड्ड्यात दर तेव्हा महिन्यांती मिश्रील पॅर्थिथां०२ टक्के भुकटी मिसल्यावी. नारळावरील सोंडया भुंगा या किंडीच्या नियत्रणासाठी खोडावर १ मिटर उंचीवर गिरमिराच्या सहाय्याने १५ ते २० सें.मी. खोल तिरपे भोक पाडून त्यामध्ये २० टक्के प्रवाही क्लोरोपायरीफॉस नसरसळ्याच्या सहाय्याने ओतावे आणि भोक सिमेंट्च्या सहाय्याने बंद करावे. सुपारीवरील कोळेरोग हा बुरशीनज्य रोग असून त्याच्या नियत्रणासाठी पावसाळा सुरु होण्यापूर्वी झाडावरील वाळलेल्या झावल्या, शिंपुटे काढून पानांच्या बेच्यक्यात १ टक्का बोर्डे मिश्रणाची फवाराणी करावी. कोळेरोगच्या यशस्वी नियत्रणासाठी ०.३ टक्के एलिएट (फॉसिटील एल ८० टक्के पाण्यात मिसल्णारी पावडर ३ ग्रॅम १ लीटर पाण्यात) या बुरशीनाशकाचे द्रावण सुपारी झाडांना मुळावाटे पाच हात्यात देण्यात यावे. यासाठी सुपारी झाडाची अन घेणारी दोन मुळे निवडून त्याची तेव्हा कापले विषारी बुरशीनाशकाचे द्रावण तयार करून प्रयोगीकरून १०० मि.लि. या प्रमाणात दोन ल्यास्टिक पिशव्यात भरून कापलेली मुळे पिशवीत व्यवस्थित बुडवून पिशव्या मुळाला बांधून घ्याव्यात. सदरचे बुरशीनाशक पावसाळा सुरु होण्यापूर्वी घ्यावे. नारळ लागवडीसाठी ७.५ X ७.५ मीटर अंतरावर १ X १ X १ मीटर आकाराचे, आणि सुपारीसाठी २.७ X २.७ मीटर अंतरावर ०.६ X ०.६ X ०.६ मीटर आकाराचे खड्डे खणून ते चांगली माती आणि ३-४ घमेले शेणुखत, आणि २ किलो सिंगल सुपर फॉस्फेट या मिश्रणाने भरून ठेवावेत.
भाजीपाला आणि फलबाग रोपवाटीका	—	<ul style="list-style-type: none"> वेलवारीय भाजीपाल्याची लागवड करावी त्यासाठी दोन रागेतील अंतर १.५ मी. व तेव्हा वेलातील अंतर ९० सें.मी. ठेवावे आणि लागवड करताना प्रत्येक वेलाला २ किलो शेणुखत व ५० ते ६० ग्रॅम मिश्रखत (सुफला) मातीत मिसल्णून दयावे. भेडीची लागवड सरी पद्धतीने ६० X ४५ सें.मी. अंतरावर करावी. रोपवाटीकेतील कलमे आणि रोपाच्या पावसाळी हंगामात पिशव्या भरण्यासाठी पोयटा माती तसेच सेंट्रीय खताची योग्य ती साठवण करावी.
दुभती जनावरे/शेळ्या/कुकुटालन	—	<ul style="list-style-type: none"> जनावराना पाणी पिण्यासाठी स्वच्छ पाण्याची व्यवस्था करावी तसेच गोळयामध्ये हवा खेळती राहिल याची काळजी घ्यावी. जनावराना हिरव्या चांच्यासाठी ब्रुडूपवर्गीय व बहुवर्षीय वैरणीच्या पिकांची लागवड करावी. दुभत्या जनावरांना १ ते १.५ किलो खुराक, १५ ते २० किलो हिरवी वैरण व ४ ते ५ किलो वाळलेली वैरणी घ्यावी. सर्वसाधारण एका शेळीस ३-४ किलो हिरवा चारा, २ ते २.५ किलो खुराक प्रतिदिन दयावा. जनावरांचे येणांच्या पावसापासून योग्यते संरक्षण करावे. बांधावी. ब्रॉयलर पक्षांना पहिले तीन आठवडे त्यांच्या वजनानुसार ब्रॉयलर स्टार्टर व पुढे म्हणजेच चार-सहा आठवड्यांपर्यंत ब्रॉयलर फिनीशर खाद्य घ्यावे.
सुचना	—	<ul style="list-style-type: none"> निरनिराळे किंडी, रोग जास्त प्रमाणात आढळत्यास नजिकच्या कृषि विद्यापीठाचे केंद्र किंवा महाराष्ट्र शासनाचे कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.